

Advanced Enzyme Technologies Ltd.

CIN: L24200MH1989PLC051018 d. Louiswadi. Thane (W)-400 604, India

Sun Magnetica, 'A' wing, 5th Floor, LIC Service Road, Louiswadi, Thane (W)-400 604, India Tel: +91-22-4170 3200, Fax: +91-22-2583 5159

Email: info@advancedenzymes.com, www.advancedenzymes.com

February 03, 2021

BSE Limited

P. J. Towers, Dalal Street,

Mumbai- 400 001

Scrip Code-540025

National Stock Exchange of India Ltd.,

Exchange Plaza,

Bandra-Kurla Complex, Bandra (E)

Mumbai- 400 051

Trading Symbol-ADVENZYMES

Dear Sir/Madam,

Sub: Intimation of Newspaper Publication of Notice of Board Meeting scheduled to be

held on February 12, 2021

Ref: ISIN: INE837H01020

Pursuant to provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed copy of the newspaper publication of 'Notice of Board Meeting' published in The Free Press Journal and Navshakti on February 03, 2021.

This is for your information & records.

Thanking you,

Yours faithfully,

For Advanced Enzyme Technologies Limited

Sanjay Basantani

Company Secretary and Head-Legal

Encl: As above



Maharashtra State Road Transport Corporation

Stores & Purchase Deptt., Jahangir Bomen Behram Marg, Byculla, Mumbai - 400 008.

MSRTC E-Auction schedule for scrap material & vehicles from 15.02.2021 to 12.05.2021.

MSRTC conducting E-Auction for scrap material and vehicles in its 35 units on different dates. For further details i.e. E-auction dates & time of 35 units, list of all scrap items, participation fees, terms and condition, unit contact phone no. interested bidders may log on to www.eauction.gov.in for any technical related queries, bidders are requested to contact M/s. NIC (National Informatics Centre) - 24x7 Helpdesk on.: 0120-4001002/ 4001005/6277787 & MSRTC Phone No. 022-23024033.

AUCTION SCRAP MATERIALS:- Scrap vehicles, Aluminum, M.S., Spring leaves, Engine Assemblies, Engine Blocks. Auto Parts, Miscellaneous items, Burnt Oil, Lead Acid Batteries etc.

All corrigendum's including extension, propone or postponement for E-Auction will be published on the websites as & when required & there will not be any further publication of the same through newspaper or any other media. The Bidders are requested to note the same and refer the website

General Manager (S&P)

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE Shri. Kiran Prabodchandra Bhatt a joint-member of The Runwal Park Co-operative Housing Society Limited having address at Runwal Park, Sion Trombay Road, Near Chembur Naka, Chembur, Mumbai - 400071 and holding one Share Certificate bearing No. 33 having 05 (five) fully paid Shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 171 to 175 (both inclusive) issued by the Society alongwith Row House No. C-5 in the Society, died on 16th May, 2020 without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital property of the Society within a period 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital /property of the Society. If no claims are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital / property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society/ with the Secretary of the Society between 11 A.M. to 05 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of **Runwal Park Co-operative Housing Society Limited** Hon. Secretary Add: Sion Trombay Road, Chembur, Mumbai-40007

Email id: secretary.runwalpark@hotmail.com & Place: Mumbai runwalpark@gmail.com Date: 3rd February, 2021

PUBLIC NOTICE

ALL THE CONCERNED are hereby informed that Smt Shambhav Vithaldas Shetty has approached the Condominium to transfer Share Certificate No. 14 bearing distinctive Nos. 066 to 070 and Share Certificate No. 15 bearing distinctive Nos. 071 to 075 for Rs. 50/- each in respect of Shop No. 14 and 15 on Ground Floor, Bhavna Trust Building, Plot No. 5, Sunder Baug Apartments, Sion Trombay Road, Deonar, Mumbai respectively, in her name from name of Mr. Vithaldas Devappa Shetty. Any party or person has an objection or claim over the said emises or share certificates may lodge their/ his claim/ objection with us within-14 days from the date o the publication hereof. Please note in the event no claim or objection is received within stipulated time then in that ever the condominium shall proceed

further and no claim whatsoever wil be entertained thereafter. Dated this 03rd day of February,

> Secretary, Condominium Sunder Baug Apartments, Plot No. 5, Bhavna Trust Building, Sion Trombay Road, Deonar, Mumbai - 88

Notice is hereby given to the public at large on behalf of our client Ms. Siddhi Viiav Gawade residing at B/17. 4th Floor Sangli Vaibhav Co-operative Housing Society, Natwar Nagar Road No. 5 Jogeshwari (East), Mumbai – 400060 This is to inform to the general public that Original Allotment Letter in the name Mr. Vijav Rajaram Gawade dtd. 12.10.1985 received from Sangli Vaibhav Coperative Housing Society, Mumbai is lost/misplaced and my client already lodged N.C. before Jogeshwari Police Station, Mumbai – 400 060 vide No 428/2020 dtd 16.07.2020 and also made an application before the Sangli Vaibhav o-op. Housing Society for the issue of duplicate Allotment Letter as well as Share rtificate. The society hereby request to our client for invites claims and objections any, for the claims/objection for issue of duplicate Allotment Letter and share ertificate kindly intimate the undersigned idvocate along with the relevant locuments to support their aims/obiection within 14 (fourteen days om the date of publication of this notice n absence of any claim within stipulated period, it shall be deemed that society will ssue duplicate Allotment Letter and Share Certificate of the said flat has no claim by irtue of lost Allotment Letter.

Date: 03.02-2021 Place: Mumbai Jitendra Sorap & Associate Advocates High Court Office No. 2, Raja Apartment L.T. Road, Near Saraswat Bank Dahisar (West), Mumbai - 400068

Outward No./Judicial Branch/453/2021 Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai 2nd Floor, 83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400018.

PUBLIC NOTICE

APPLICATION NO. 08 OF 2020

Under Section 47 of the Maharashtra Public Trusts Act, 1950, In the matter of "Shivsrushti Shramik Rahiwashi Sangh", Registered under the Maharashtra Public Trusts Act, 1950 vide

Mrs. Anusayabai Bhagwan Patil & 10 Others

Reg. No :- F-10009 (Mumbai) .. Applicants.

Mr. Govind V. More 1. Mrs. Anusayabai Bhagwan Patil, Room No-11, Shivsrushti Machi-mar Nagar No.4, Capt. Prakash Pethe Marg, Badhwar Park, Cuffe Parade, Colaba, Mumbai-400005. 3. Mr. Dinkar Bhaskar Vaidva Room No-36, Shivsrushti Machi-mar Nagar No.4, Capt. Prakash Pethe Marg, Badhwar Park, Cuffe Parade, Colaba, Mumbai-400005 5. Mr. Kishor Baburao Meher.

Mr. Sagar Subodh Dabri, Room No-285, Shivsrushti Machi mar Nagar No.4, Capt. Prakash Pethe Marg, Badhwar Park, Cuffe Parade, Colaba, Mumbai-400005 Mr. Ramchandra Pandurang Sawant. Room No-10, Shivsrushti Machi-mar Nagar No.4, Capt. Prakash Pethe Marg, Badhwai Park, Cuffe Parade, Colaba, Mumbai-400005

Room No. - 396, Shivsrushti Machi-mar Nagar

Room No-14, Azad Nagar, Lala Nigam Road,

No.4. Capt. Prakash Pethe Marg. Badhwa

. Opponents

Room No-83, Shivsrushti Machi-mar Nagar No.4, Capt. Prakash Pethe Marg, Badhwar Park, Cuffe Parade, Colaba, Mumbai-400005 Mr. Krishnakumar Hiraji Meher, Room No-64, Shivsrushti Machi-mar Nagar No.4, Capt. Prakash Pethe Marg, Badhwai

Park, Cuffe Parade, Colaba, Mumbai-400005. Mrs. Pramila Prakash Meher, Room No-28, Shivsrushti Machi-mar Nagar No.4, Capt. Prakash Pethe Marg, Badhwar Park, Cuffe Parade, Colaba, Mumbai-400005 Park, Cuffe Parade, Colaba, Mumbai-400005. 10. Mr. Manoj Narayan Baswat,

6. Mr. Ramesh Bhaskar Dhanu.

Colaba, Mumbai-400005.

9. Mr. Krishna Posha Morlikar, Room No-30, Shivsrushti Machi-mar Nagar No.4, Capt. Prakash Pethe Marg, Badhwai Park, Cuffe Parade, Colaba, Mumbai-400005 11. Mr. Tushar Guru Salian

Room No-87, Shivsrushti Machi-mar Nagar No.4, Capt. Prakash Pethe Marg, Badhy Park, Cuffe Parade, Colaba, Mumbai-400005

.....Applicants

AND WHEREAS the above Applicants have mentioned in the respective application (Exh 01) that except above applicant no 1 today is no person on the record as trustees because all the trustees were either dead or left the area and also no knowledge of where about of the trustees whose names are as follows:

Capt. Prakash Pethe Marg, Cuffe Parade, Machimar Nagar, Zopadpatty No. 4, Colaba, Mumbai-400005. 3. Mr. Vitthal L. Uphale Capt. Prakash Pethe Marg, Cuffe Parade, Machimar Nagar, Zopadpatty No. 4, Colaba Mumbai-400005

1. Mr. Govind V. More.

Mr. Kashinath M. Gaikwad. Capt. Prakash Pethe Marg, Cuffe Parade, Machimar Nagar, Zopadpatty No. 4, Colaba, Mumbai-400005. Mr. Dagadu K. Shinde,

Capt. Prakash Pethe Marg, Cuffe Parade.

5. Mr. Balu L. Uphale, Capt. Prakash Pethe Marg, Cuffe Parade, Machimar Nagar, Zopadpatty No. 4, Colaba, Mumbai-400005.

Machimar Nagar, Zopadpatty No. 4, Colaba, Mumbai-400005. Mr. Devdas V. Shinde, Capt. Prakash Pethe Marg, Cuffe Parade, Machimar Nagar, Zopadpatty No. 4, Colaba, Mumbai-400005.

8. Mr. Kalluram Jadhav, Capt. Prakash Pethe Marg, Cuffe Parade,

7. Mr. Arjun B. Shelar, Capt. Prakash Pethe Marg, Cuffe Parade, Machimar Nagar, Zopadpatty No. 4, Colaba, Mumbai-400005 9. Smt. Anusayabai Patil,

Machimar Nagar, Zopadpatty No. 4, Colaba, Mumbai-400005 10. Mr. Ramchandra N. More, Capt. Prakash Pethe Marg, Cuffe Parade, Capt. Prakash Pethe Marg, Cuffe Parade Machimar Nagar, Zopadpatty No. 4. Colaba, Machimar Nagar, Zopadpatty No. 4, Colaba,

Mumbai-400005 11. Mr. Ramesh N. Tambe Capt. Prakash. Pethe Marg, Cuffe Parade, Machimar Nagar, Zopadpatty No. 4, Colaba, Mumbai-400005

.....Opponents

As per the order dated 13th January, 2021 passed below Ex. 1 by the Hon'ble Joint Charity Commissioner Greater Mumbai Region, Mumbai in the Application No. 08 of 2020 filed under Section 47 of The Maharashtra Public Trusts Act, 1950, the general public / person having interest in the public trust are hereby informed through this public notice that, Mrs. Anusayabai Bhagwan Patil, Age 80 Year. Occupation-Housewife Residing at Room No. 11, Shivsrushti Machimar Nagar No. 4, Capt. Prakash Pethe Marg, Badhwar Park Cuffe Parade, Colaba, Mumbai-400005 & 10 others have filed the above referred application for appointment of trustees of Trust Viz. "Shivsrushti Shramik Rahiwashi Sangh", having P.T.R. No. F-10009 (Mumbai) before the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumba

AND WHEREAS, the above named applicants/their advocate are appearing before the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai:

Therefore, if any Person has an interest or is willing to become a trustee of the said trust, he/she or they may appear before the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, alongwith his or their biodata on or before the next date i.e. on **04th March**, **2021 at 11.30 a.m.** OR if anybody has objection about the appointment of the aforesaid persons as trustees, he/she or they may appear before the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai presiding at 2nd Floor, Dharmadaya Ayukta Bhavan, Office of the Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, 83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400018 and file objection on or before the next date of hearing i.e. on 04th March, 2021 at 11.30 a.m. If none of the person appeared, it shall be treated that nobody has any objection or nobody is interested to appoint him as a trustee and matter will be proceeded according to law and procedure.

Given under my Signature and Seal of the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region,

Mumbai this 15th day of month January, 2021.

Place : Mumbai

Date: 15.01.2021

Superintendent (J) **Public Trusts Registration Office,** Greater Mumbai Region, Mumbai

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that Mrs. Kesarben K. Visaria, adult of Mumbai Indian Inhabitant, residing at 6, Laxmi Bhuvan, Lala Lajpatrai Road, Vile Parle (West), Mumbai-400056, has agreed to sell and/or transfer her below mentioned office premises, to my client' free from all

encumbrances, mortgages, litigations and with marketable title. ANY person having any claim to or against the said office premises or any part thereof by way of lease, sub-lease, license, sale, exchange, arrangement, Mortgage, equitable mortgage, gift, trust, inheritance, bequest, Possession, lien, charge, maintenance, easement, alternate accommodation, Partnership etc., and/or any person in Possession of the Original title deeds or otherwise, howsoever is hereby required to make the same known in writing with the documentary proof thereof to the undersigned at his office at 205 (22A), 2nd Floor, Sir Yusuf Building Condominium, Veer, Nariman Road, Fort, Mumbai - 400 001 within 07 (seven) days from the date hereof, otherwise the sale and/or transfer of the said office premises shall be completed without any reference to such claim or interest and the same, if any, shall be deemed to have been waived to all intents and purpose.

THE SCHEDULE OF THE OFFICE PREMISES Premises Co-operative Society Ltd., situate at 163/1, Subhash Road, Near Garware House, Vile Parle (East), Mumbaj 400057 and

admeasuring 499.88 Sq. feet carpet area alongwith all right, title and interest in the aforesaid Society including in the membership and shares thereof. The aforesaid building is Standing on the Plot of land bearing CTS No.163 of Village Vile Parle (East), Mumbai Suburban District; Dated this 2nd day of February, 2021

Sd/-(Dhiren H. Shah) Advocate & Solicitor



AE/E/ 13422/SWM. Dtd. 01.02.2021

e- TENDER NOTICE

The Municipal Commissioner of Greater Mumbai invited Online e-Tenders for the following works on 'Percentage Basis" from the eligible bidders. The Bid Start Date & time is specified in the detailed tender notice on MCGM's website under "Tenders" Section.

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

e-TENDER NOTICE					
Department :	Ass. Eng. (SWM) E Ward.				
Tender Document No.	Bid No. 7100200787				
Section :	SWM E Ward.				
e-tender No. :	Supply and installation of Indoor Gym Equipments at various locations in beat no. 209 in E Ward.				
Subject :	Supply of in beat no 209 in E Ward.				
Bid Start :	Date: 01/02/2021 Time - 18.00 pm				
Bid End :	Date: 09/02/2021 Time -15.00 pm				
EMD in Rs.	Rs. 2,00,000/-				
Portal:	http://portal.mcgm.gov.in				
Contact Person :	A.E. (SWM) E Ward.				
a) Name :	Shri. Sanjay P. Rathod				
b) Contact No. (Office):	9405792121				
c) Telephone No. :	-				
d) e-mail Address :	ae01e.swm@mcgm.gov.in				

The intending tenderers shall visit the Municipal website at http://portal.mcgm.gov.in/ for further

details of the tender. The tender documents will not be issued or received by post/courier.

PRO/1511/ADV./2020-21

Ass. Eng. (SWM) E Ward.

Avoid Self Medication



RECOVERY DEPARTMENT

SVC TOWER, JAWAHARLAL NEHRU ROAD, VAKOLA,

MUMBAI: 400 055. Tel No: 71999975/71999986/971. **POSSESSION NOTICE**

Where as being the Authorized Officer of SVC Co-operative Bank Ltd. formerly known as The Shamrao Vithal Co-op. Bank Ltd. under The Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers ction13 (12) read with Rule 3 of the Rules 2002 issued Demand Notice dated 03/02/2020 under Section 13 (2) of the said Act, calling upon 1) M/s. Everflow Techno Tex Limited erstwhile M/s. Scion Spinners Private Limited (Principal Borrower/Mortgagor) at Room No. 16, 2nd Floor, 413-C, Vasantwadi, Kalbadevi Road, Mumbai - 400002, Also at 301, A-Wing, Naman Midtown, Dr. Babasaheb, Ambedkar Nagar, Behind Kamgar Krida Kendra, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400013, Also at Plot 24, S No. 775. Plot 1/B. 1/C. 1/D. 1/E Ozar Road. Motapondha. Valsad District. Guiara - 396201, 2) Mr. Rakeshkumar Parasmalji Jain (Director/Guarantor) a 1501, 15th Floor, Chaitya Tower, Shivdas Chapsi Marg, Mazgaon, Mumbai - 400010 3) Mr. Hiteshkumar Sureshkumar Jain (Director/ Guarantor) at 42-48 Chintamani, Ramwadi, Kalbadevi Road, Mumbai – 400002, **4) Mrs. Rinku Amit** Sheth (Director/ Guarantor) at 1501/1601 15th Floor, Chaitya Tower, Shivdas Chapsi Marg, Mazgaon, Mumbai – 400010, 5) Mr. Sundarlal Sanwarlal Bagaria (Director) at C-1, 302, Navrang Co-operative Housing Society Limited, Near Sapna Hotel, Shahad West, Kalyan, Thane - 421103, 6) Mr. Pinkesh P. Jain (Guarantor) at 1501/1601 15th Floor, Chaitya Tower, Shivdas Chapsi Marg, Mazgaon, Mumbai 400010, 7) M/s. Aura Spinwell Limited earlier known as M/s. Everflow Eco Friendly Products Limited (Corporate Guarantor) at Office No. 9, 2nd Floor, Plot No. 599, Kapadia Chambers, Jagannath Shankarsheth Marg, Chira Bazar, Kalbadevi Road, Mumbai – 400002, Also at 11, Ovalwadi, Third Floor, Vitthalwadi, Kalbadevi Road, Mumbai - 400002 to repay the amount mentioned in the said Notice being Rs.50,17,88,951.09 (Rupees Fifty Crores Seventeen Lakhs Eighty Eight Thousand Nine Hundred Fifty One and Paise Nine Only) as on 31/01/2020 under Cash Credit & Term Loan Facilities together with future interest on Rs.50.17.88.951.09 from 01/02/2020 at contractual rate till the date of payment within 60 days from the date of the said Notice along with incidental expenses, costs

However, the Borrower mentioned hereinabove having failed to repay the full amount with interest and legal expenses and other incidental costs, notice is hereby given to the porrower/mortgagor mentioned hereinabove in particular and to the public in genera that the Principal Borrower- M/s. Everflow Techno Tex Limited through its Director- Mr. Rakeshkumar Parasmalji Jain has handed over VACANT AND PEACEFUL PHYSICAL POSSESSION of the property (without any coercion described herein below and handed over to the undersigned Mr. Rohan Rajiv Pai peing Authorized Officer of SVC Co-operative Bank Ltd. formerly known as Shamrao Vithal Co-op. Bank Ltd., today on this 30/01/2021 and the AUTHORISED OFFICER is in the Possession of the said Secured Asset under Section 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest Act, 2002 read with the Rule 8 of the said Rules.

The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge of SVC Co-operative Bank Ltd. for an amount of Rs.50,17,88,951.09 (Rupees Fifty Crores Seventeen Lakhs Eighty Eight Thousand Nine Hundred Fifty One and Paise Nine Only) as on 31/01/2020 together with future interest at contractual rate and incidental expenses, costs and charges etc. incurred and to be ncurred thereon from 01/02/2020 till the date of closure

The Borrowers attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time vailable to redeem the Secured Asset

Description of The Property All that piece and parcel of property being non-agricultural land

a) Plot No. 1- B, admeasuring 1738 sq. mtrs

b) Plot No. 1- C, admeasuring 2270 sq. mtrs. e) Plot No. 1- D, admeasuring 2097 sq. mtrs.

d) Plot No. 1- E, admeasuring 1950 sq. mtrs. Totally admeasuring 8055 sq. mtrs., all out of Survey No. 775 of Village Motapondha, Taluka Kaprada, District Valsad, State – Gujarat – 396201

e) Industrial Building consisting of ground + first floor, admeasuring 15000 sq.ft. carpet area constructed on the aforesaid Plot No. 1- B and)) Industrial Building consisting of ground + two floors, admeasuring 16326 sq.ft. carpet area constructed on the aforesaid Plot No. 1- C and g) Any other structure constructed/to be constructed on aforesaid Plot Nos.1-B, 1-C, 1-D and 1-E.

On or towards East: Plot No. 1-D of Survey No. 775,On or towards West: Plot No. 1-A of Survey No. 775,On or towards South: Ozar Road, On or towards North: Plot No. 2 of Survey No. 775. Date: 30/01/2021

Place: Motaponda Dist.: Valsad

and bounded as under:

Mr. Rohan Rajiv Pai **Authorized Officer** SVC Co-operative Bank Ltd. **VIBRANT GLOBAL CAPITAL LIMITED**

CIN: L65900MH1995PLC093924

Reg. Off: Unit No. 202, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, **Vibrant** Maharashtra, **Tel:** 022-4173 1000 | **Fax:** 022-4173 1010 Global E-mail: investor@vibrantglobalgroup.com Website: www.vibrantglobalgroup.com

NOTICE Notice is hereby given that the pursuant to the provisions of Regulation 29 and Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, as amended from time to time, that a Meeting of Board of Directors of Vibrant Global Capital Limited will be held on Friday. 12th February, 2021 to inter alia, consider and approve the Unaudited Standalone & Consolidated Financial Results of Vibrant Global Capital Limited for the third guarter and nine months ended 31st December, 2020.

The Notice of the Board Meeting is also available on website of the Company at www.vibrantglobalgroup.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com

For Vibrant Global Capital Limited

: 2nd February, 2021 Place : Mumbai

Jalpesh Darji Company Secretary & Compliance Officer



Date

Office of the Recovery Officer, Janata Sahakari Bank Ltd., Pune

(MULTISTATE SCHEDULED BANK)

Head Office: 1444. Shukrawar Peth. Thorale Bajirao Road, Pune - 411 002.

 $\textbf{Tel.}:\ 020\text{-}24453258,\ 020\text{-}24452894\ \ \textbf{Fax}:\ 020\text{-}24493430$ Mumbai Recovery Cell: S.K. Bole Road, Agar Bazar, Dadar (West), Mumbai - 400 028. Tel.: 022-24381252

E-Mail: mumbai.recovery@janatabankpune.com

Web: www.janatabankpune.com Sale of Attached Immovable Property U/s. 97 of Multy State Co-operative Societies Act, 2002 from Hon'ble Central

Registrar, Co-operative Societies - Ministry of farmers Welfare New Delhi to execute the Awards obtained by Janta Sahakar bank Ltd., Pune and passed by Hon'ble Sole Arbitrator, Mumbai, appointed U/s. 84 of Multi State Co-operative Societies Act, 2002.

(This advertisement is concise form of Proclamation of Sale No. Mumbai/RO/JSBP/Fort/Deepak Textiles/Sale/

254/2021 Dated 02/02/2021) (On "As is where is & as is What is Basis")

Movable Property Particulars Details M/s. Deepak Textiles Borrower Through it's Proprietor Mr. Gorakh Shankar Bhamre R/at Flat No. 2C, 1st Floor, Jai Hanuman Housing Society, S.No. 7/5 (P), Village Temghar, Taluka Bhiwandi, Dist. Thane Mortgagor/Guarantor Mrs. Bharati Gorakh Bhamre R/at Flat No. 2C, 1st Floor, Jai Hanuman Housing Society, S.No. 7/5 (P), Village Temghar, Taluka Bhiwandi, Dist. Thane Guarantors i) Mrs. Bharati Gorakh Bhamre R/at Flat No. 2C, 1st Floor, Jai Hanuman Housing Society, S.No. 7/5 (P), Village Temghar, Taluka Bhiwandi, Dist. Thane. ii) Mr. Pradeep Chakravarty Pandey R/at 604, Ganga Jamna Apartments. Thankar Pada, Kalyan (West)-421301 iii) Mr. Vinodkumar Gyarsilal Sharma R/at Jai Haniman Society, Behind

> Pipeline, Kalyan Road, Bhiwandi, Thane-421302. iv) Mr. Santosh Bholanath Mourva R/at MH No. 377/2, Sonadevi Building, Kalyan Road, Temphar, Bhiwandi, Dist. Thane-421302.

Arbitration Award dated 02/12/2020

Ganga Jamna Building, Temghar

Description of the Residential Flat No. 2-C, First Floor attached Immovable Jai Hanuman Housing Society, Asset being Auctioned Survey No. 7/5 (Part), Village Temghar, Taluka Bhiwandi, Dist. Thane. Admeasuring 583 Sq.ft. Area. Remarks Public Auction is conducted as per the

issued by Mr. K.R. Budhvant, Sole Arbitrator constituted U/S. 84(4) of the Multi State Co-operative Societies Act, 2002 Date of Time & Place Saturday, 6th March, 2021 at 11.30 of Public Auction A.M. at Janata Sahakari Bank Ltd. Pune

Mumbai Recovery Cell, S.K. Bole Road, Agar Bazar, Dadar (West), Mumbai - 400028. Rs. 14,50,000/- (Rs. Fourteen Lakhs Reserve Price

Fifty Thousand Only). Earnest Money Deposit EMD amount Rs. 1,45,000/- (Rs. One Lakh Forty Five Thousand Only) EMD (EMD)

Amount to be deposited by way of Demand Draft / RTGS / NEFT favouring Janata Sahakari Bank Ltd., Pune, Branch Fort, Mumbai, RTGS Adjustment A/c No. 018262300000001 IFSC No.: JSBP0000018. Demand Draft should be drawn in favour of Janata Sahakari Bank Ltd., Pune Payable at Mumbai. The payment should be made on or before Thursday, 4th March, 2021 up

to 5.00 P.M. Bid Increment Rs. 50,000/- (Rs. Fifty Thousand Only) & in such multiples.



(R. D. Mondkar) Recovery Officer Janata Sahakari Bank Ltd, Pune Deemed to be Executing Court, U/s. 97 of MSCS Act. 2002.

Sd/-

Place: Dadar, Mumbai Terms & Conditions of sale :-

1) The Property will be sold on "As is where is & as is What is Basis".

To participate in Auction an amount of Rs. 1,45,000/- (Rs. One Lakh Forty Five Thousand Only) to be deposited by way of Demand Draft /RTGS / NEFT favouring Janata Sahakari Bank Ltd., Pune Branch Fort, Mumbai. RTGS Adjustment A/c No. 018262300000001 IFSC Code: JSBP0000018. Demand Draft should be drawn in favour of Janata Sahakari Bank Ltd., Pune payable at Mumbai. The payment should be made on or before Thursday, 4th March, 2021

up to 5.00 P.M. Below Reserve price property will not be sold

4) On sale of the said property the successful bidder shall deposi 25% of amount of the total Sale Price immediately to the Recovery officer and rest of the amount within 15 days from the date of Sale.

The Recovery Officer holds the right to cancel or Postpone the

Auction without assigning any reason. The Auction Bidders have to submit their KYC Documents with the

> Authorized Officer at the time of Auction. For more details refer :- http://www.janatabankpune.com

मराठी मनाचा नवशक्ति 🌺 🖁

www.navshakti.co.in किमत ३ रुपये



CIN: L74999MH1929PLC001503 Read. Office: Shashikant N Redii Mara horupdeo, Mumbai – 400 033. Tel.: 022-23787300 Website: www.ivpindia.com Email: ivpsecretarial@ivpindia.com
NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and xchange Board of India (Listing bligations and Disclosure Requirements Regulations, 2015, notice is hereby giver hat the meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday 11th February, 2021, through Audio-Visua means, to, inter alia, consider and approve he Unaudited Financial Results with Limited Review Report for the third quarter/ nine months ended 31° ecember, 2020.

he said Notice may be accessed on the Company's website at http://www.ivpindia.com and may also be ccessed on the Stock Exchanges website at http://www.bseindia.com and http:// ww.nseindia.com By Order of the Board of Directors

Place: Mumbai For **IVP LIMITED**Date: 2nd February, 2021 **Nisha Kantirao**

PUBLIC NOTICE

It is informed by Sunil Muthirmala Parameshwaran & Shruti Sunil Nair who are the only legal heirs of late Reena Sunil Nair & are owners of Flat No. 403, 4th. Flr., "Sundara Palace Bldg. No. 3, Reti Bunder Cross Road Dombivali (W) Dist. Thane that probate/legal heirship Certificate is not available. All persons having any claim/ objection whatsoever to the said flat are hereby requested to make the same known in writing to the undersigned at her office within a period of 8 days from the date of publication hereof, failing which the claim/objection of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned forever and no claim shall be entertained in respect of the said flat dtd. this 02/02/2021, M/s. Aaratie Shinde And Co Sd/-Office No. 7, 3rd Flr., Sai Sadan, 68, Janmbhumi Marg, Fort, Mumabi-1.

advanced enzymes ADVANCED ENZYME TECHNOLOGIES LIMITED (CIN: L24200MH1989PLC051018) Regd. Off.: 5th Floor, 'A' wing, Sun

Magnetica, LIC Service Road, Louiswad Thane (West) Maharashtra - 400604. Website: www.advancedenzymes.com

mail: investor.grievances@advancedenzymes.con hone: +91-22-4170 3200, Fax: +91-22-2583 515

NOTICE rursuant to the applicable provisions of the

Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, February 12, 2021 through video conference, inter alia to consider & approve the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and nine months ended December

Information in this regard is also available

on website of Company i.e www.advancedenzymes.com and on the website of the Stock Exchange i.e. www.nseindia.com & www.bseindia.com. For Advanced Enzyme Technologies Ltd

Sanjay Basantani Place : Thane Company Secretary and Date: 02.02.2021 Head-Legal

PUBLIC NOTICE

Take notice that my clients namely (1) MRS. MONISHA MENEZES & (2) MR. NEVILLE JOSEPH MENEZES, have purchased and acquired Flat No. B-6 admeasuring 538 sq. feet carnet area on the Second Mezzanine Floor of the **Universal Co-operative Housing** Society Ltd, bearing C.T.S No.B-982 situated at St. John Baptist Road, Bandra (West), Mumbai-400050 ("Said Flat") and they intend to become members of the Universal Co-operative Housing Society Ltd, having address at St. John Baptist Road, Bandra (W), Mumbai- 400050 ("Said Society") and the Said Society has agreed to transfer the said flat unto the favour of my clients. Any person/s having any objection, should send their objection in writing to the undersigned with documentary evidence in support thereof (and not otherwise) within 14 (Fourteen) days of publication of this Notice, failing which, the objections if any, shall be deemed to have been waived and not binding on the Said Society and my clients. The Said Society shall transfer the said flat unto the favour of my clients.

MANOJ K. BHATIA, Advocate BHATIA LAW ASSOCIATES

505, A-Wing, Rustomjee Sangam, 5th Floor, S. V. Road, Santacruz (West), Mumbai – 400054.

Landmark: Above Kotak Mahindra Bank & Opp. Vijay Sales

Date: 03.02.2021

Tel. Nos. 26104447/4448 Place: MUMBAI

द स्वस्तिक सेफ डिपॉझिट अँड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन: एल६५१९०एमएच१९४०पीएलसी००३१५१

नोंद. कार्यालय: पिरामल टॉवर ॲनेक्स, चौथा मजला, गणपतराव कदम मार्ग,

लोअर परेल, मुंबई-४०० ०१३.

सिक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स)

रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या रेग्युलेशन २९ अन्वये आम्ही तुम्हाला कळवितो की,

कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३१ डिसेंबर, २०२१ रोजीस संपलेल्या तिमाही आणि

नऊमाहीसाठी कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी

-कृपया नोंद घ्यावी की ट्रेडिंग विंडो या गुरूवार, दिनांक ११ फेब्रुवारी,२०२१ रोजी घेण्यात येणाऱ्या संचालक

. मंडळाच्या सभेमधील कंपनीच्या वित्तीय निष्कर्षांच्या घोषणेच्या तारखेपासून ४८ तासांपर्यंत म्हणजेच १९

सीआयएन : एल१७१२०एमएच१९६१पीएलसी०१२०८० ४ सी, वुलकन इनशुरन्स बिल्डिंग, वीर नरिमन रोड, मुंबई - ४०००२० ईमेल : modellawoollens@gmail.com वेबसाईट : www.modellawoollens.com *द्*र : ९१-२२-२२०४७४२४/९१-२२-२२०४९८७९

सूचना

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन २९(१) (ए) अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दि. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहिकरिता कंपनीच्या लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी **बुधवार, फेब्रुवारी १०, २०२१** रोजी घेण्यात येणार आहे

सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ (www.modellawoollens.com) यावर उपलब्ध आहे. आणि जेथे कंपनीचे शेअर्स सुचीबद्ध आसतात त्या बीएसई लिमिटेडची वेबसाईट (www.bseindia.com) यावरही उपलब्ध आहे.

> मॉडेल्ल वुलन्स लि. करिता सही/-(संदिप शाह)

ठिकाण : मुंबई संचालक दिनांक : ०२.०२.२०२१ डीआयएन : ००३६८३५०

जितेश के. अगरवाल

द स्वस्तिक सेफ डिपॉझिट अँड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड करिता कंपनी सचिव

एफसीएस-६८९०

स्थळ : मुंबई दिनांक: २ फेब्रवारी.२०२१

गुरूवार, दिनांक ११ फेब्रवारी,२०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

केब्रुवारी,२०२१ पर्यंत बंद राहतील.

जीटीएल इन्फ्रास्टक्चर लिमिटेडकरित सही/ नितेश म्हार्ट कंपनी सचिव

मुकेश बाबू फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड करिता

G T L

मानसी एन.दलाल तिकाण : मंबर्ड कंपनी सचिव आणि दिनांक : २ फेब्रुवारी, २०२१ अनुपालन अधिकारी

मुकेश बाबू फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : १११, मेकर चेंबर्स III, २२३, निरमन पॉईंट,

मुंबई- ४०००२१, वेबसाईट: www.mukeshbabu.com

सीआयएन: एल६५९२०एमएच१९८५पीएलसी०३५५०४

ईमेल: secretarial@mukeshbabu.com फोन: ०२२-२६२३२०५१.

सूचना याद्वारे देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रिकायरमेंटस्) रेग्यलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन ४७ अनुसार

कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या

तिमाही/नऊमाहीकरिता कंपनीचा अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी गुरुवार, ३० फेब्रुवारी, २०२१ रोजी

पुढे, प्रोहिबिशन ऑफ इन्सायडर ट्रेडिंग साठी कंपनीच्या ''कोड ऑफ प्रॅक्टिसेस ऑण्ड

प्रोसिजर फॉर फेअर डिस्क्लोजर ऑफ अनपब्लिश्ड प्राईज सेंसेटिव्ह इन्फर्मेशन'' अनसार

कंपनीच्या सिक्युरिटीज मधील व्यवहाराकरिता ट्रेडिंग विंडो या सर्व मंडळाचे सभासद आणि

पद्सिध्द व्यक्ती आणि त्यांच्याशी संबंधित अवलंबन असलेल्या कटुंब सभासदांसाठी सदर

सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.mukeshbabu.com आणि स्टॉक एक्स्चेंज

म्हणजेच बीएसई लिमिटेडची (बीएसई) ची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध

वित्तीय निष्कर्षाच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ४८ तासांपर्यंत बंद राहतील.

आहे.

घेण्याचे नियोजित आहे.

जनता सहकारी बँक लि., पुणे.

(मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक)

मुख्य कचेरी: १४४४, शुक्रवार पेठ, थोरले बाजीराव रोड, पुणे - ४११००२. फोन: ०२०-२४४५३२५८, ०२०-२४४५२८९४ फॅक्स: ०२०-२४४९३४३०

मुंबई वसुली विभाग: एस.के. बोले मार्ग, आगर बाजार, दादर (पश्चिम),

मुंबई - ४०००२८ टेलि. : ०२२-२४३८१२५२ ईमेल : mumbai.recovery@janatabankpune.com वेबसाईट: www.janatabankpune.com

तारण स्थावर मालमत्तेचा जाहीर लिलाव सरफेसी ॲक्ट २००२ व सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ चे

उपनियम ८(६) नुसार (सदर जाहिरात जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उदघोषणा क्र.मुंबई/ वस्ली/सेक्यु.इंट/फोर्ट/दीपक टेक्सटाईल/सेल/१९५/२०२१

दियांक ५१/५२/२५२१ चे संधित का आहे।

		२/२०२१ चे संक्षिप्त रुप आहे)					
"जशी आहे तशी" या तत्वावर							
अं क्र	तपशील	वर्णन					
1	कर्जदार/ मॉर्गेजर	मे. दीपक टेक्सटाईल प्रोप्ना. श्री. गोरख शंकर भामरे राहणार:- फ्लॅट क्र. २सी, पहिला मजला, जय हनुमान हौसिंग सोसायटी, सर्व्हें क्र.७/५(पी) गांव टेमघर, भिवंडी, जिल्हा ठाणे - ४२१३०२.					
	मॉर्गेजर / जामिनदार	श्रीमती. भारती गोरख भामरे राहणार:- फ्लॅट क्र. २सी, पहिला मजला, जय हनुमान हौसिंग सोसायटी, सर्व्हें क्र.७/५(पी) गांव टेमघर, भिवंडी, जिल्हा ठाणे - ४२१३०२.					
	जामिनदार	श्री. प्रदीप चक्रवर्ती पांडे राहणार:- ६०४, गंगा जमना अपार्टमेंट, ठाणकर पाडा, कल्याण - ४२१३०२. श्री. विनोदकुमार गैसरलाल शर्मा राहणार:- जय हनुमान हौसिंग सोसायटी, गंगा जमना बिल्डींग जवळ, टेमघर पाईपलाईन, कल्याण रोड भिवंडी, जिल्हा ठाणे - ४२१३०२					
2	स्थावर मालमत्तेचा तपशील	सर्व्हें क्र. २२१/० पै मधील गांव सोनाळे, तालुक भिवंडी, जिल्हा ठाणे येथील ओसवाल इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स मधील गाळा क्र. जी-१ ही स्थावर मिळकत					
3	गांव व शहर	गांव सोनाळे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे					
4	क्षेत्रफळ	१८७५ स्क्वे.फुट म्हणजेच १७४.२५ स्क्वे.मी.					
5	कर	ग्राम पंचायत सोनाळे व भिवंडी-निजामपुरा महानगः पालिका यांचे नियमानुसार भरावे लागणारे कर व अन्य कर.					
6	अन्य बोजा	बँकेस माहीत नाही					
7	शेरा	अधिकृत अधिकारी, जनता सहकारी बँक लि., पु यांनी सदर स्थावर मिळकतीचा दिनांक १४ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रतीकात्मक ताबा घेतलेला आहे.					
8	लिलावाचे वेळ व ठिकाण	शुक्रवार, दिनांक ५ मार्च , २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता जनता सहकारी बँक लि., पुणे, मुंबई वसुली विभाग एस.के. बोले मार्ग, आगर बाजार, दादर (प), मुंबई - ४०००२८.					
9	राखीव किंमत	रु. ५१,३०,०००/ - (रु. एक्काबन्न लाख तीस हजार मात्र)					
10	इसारा रक्कम	रू. ५,१३,०००/- (रु. पाच लाख तेरा हजार मात्र) जनता सहकारी बँक लि., पुणे यांचे नावाने मुंबर करील डिमांड ड्राफ्ट द्वारे किंवा RTGS / NEFT यांच्या RTGS Adjustment a/c no 018262300000001 व IFSC Code					



सही/ (स. शां. ताम्हणकर) उप. महाव्यवस्थापक/ अधिकृत अधिकारी जनता सहकारी बँक लि., पुणे.

JSBP0000018 मंगळवार, दिनांक २ मार्च,

२०२१ सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत पाठवावी

रु. १,००,०००/- (रु. एक लाख मात्र) व त्या पटीत

स्थळ : - दादर, मुंबई टीप :-

फरक

बोलीच्या रकमेतील

१) सदर मिळतीचा जाहीर लिलाव <u>"जशी आहे तशी"</u> या तत्वावर करण्यात येईल.

२) राखीव किंमतीपेक्षा कमी किंमतीस लिलाव केला जाणार नाही.

३) लिलावात भाग घेण्यासाठी अधिकृत अधिकारी यांचेकडे रू. ५,१३,०००/ - (रु. पाच लाख तेरा हजार मात्र) अनामत रक्कम जनता सहकारी बँक लि., पुणे यांचे नांवे मुंबई वरील डिमांड ड्राफ्ट मार्फतच अधिकृत अधिकारी यांचे कडे अथवा RTGS / NEFT जनता सहकारी बँक लि., पुणे शाखा फोर्ट यांच्या RTGS Adjustment A/c no 018262300000001 व IFSC Code: JSBP0000018 या ठिकाणी मंगळवार, दिनांक २ मार्च, २०२१ पर्यंत पाठवावी.

४) लिलाव झाल्यानंतर लिलाव खरेदीदाराने एकूण लिलाव रकमेच्या २५% रक्कम अधिकृत अधिकारी यांचेकडे त्वरित भरणा करणे आवश्यक आहे तसेच उर्वरित रक्कम लिलावाचे तारखेपासुन १५ दिवसाचे आत जमा करणे आवश्यक आहे.

५) इच्छुक खरेदीदारांनी लिलावाचे दिवशी लिलावाचे ठिकाणी वेळेवर उपस्थित रहावे.

६) इच्छुक खरेदीदारांनी लिलावाचे दिवशी आपली के वाय सी कागदपत्रे अधिकृत अधिकारी यांचेकडे जमा करावयाची आहेत.

७) कोणतेही कारण न देता लिलावा साठीच्या अटी व शर्ती मध्ये बदल करण्याचा तसेच त्यामध्ये वाढ व कमी करण्याचा तसेच लिलाव रद्द व तहकुब करण्याचा अधिकार अधिकृत अधिकारी यांनी राखून ठेवलेला आहे.

८) <u>अ<mark>धिक माहितीसाठी :-</mark> वेब</u>साईट :- https://www.janatabankpune.com

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: "ग्लोबल व्हिजन", तिसरा मजला, इलेक्टॉनिक सदन क्र. २.

एम.आय.डी.सी., टी.टी.सी. एंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई - ४००७१० एमएच.आयएन

दूर.: +९१–२२–६८२९ ३५०० फॅक्स क्र.: +९१–२२–६८२९ ३५४५ ई-मेल : gilshares@gtlinfra.com | वेबसाइट : www.gtlinfra.com

सीआयएन : L74210MH2004PLC144367

सूचना

. सेक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स)

अधिनियम २०१५ च्या अधिनियम २९ सहवाचता अधिनियम ४७ अन्वये सूचित करण्यात येते की

कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुंबई येथे **मंगळवार दि. ९ फेब्रुवारी, २०२१** रोजी कंपनीच्य

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीकरिता आर्थिक अलेखापरिक्षीत वित्तीय

आणखी असे सुचित करण्याच येते की, ही सूचना व सदर निकाल हा कंपनीच्या <mark>www.gtlinfra.con</mark>

आणि स्टॉक एक्सचेंज निर्देशति <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> ं

नेकाल मंजर करुन मान्यता देण्याकरिता योजीली आहे.

नंकेतस्थळी उपलब्ध करण्यात येईल.

ठिकाण : नवी मुंबई दिनांक : फेब्रुवारी ०२, २०२१

ईश्वरशक्ती होल्डिंग्ज ॲण्ड ट्रेडर्स लिमिटेड नों. कार्यालय: सेक्सरीया चेंबर्स, ५ वा मजला, १३९, निगनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. ई-मेल : ishwarshakti@rediffmail.com, सीआयएन : एल५११००एमएच१९८३पीएलसी०३०७८२ ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेली तिसरी तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे विवरण

रक्कम हजारामध्ये, प्रतीशेअर प्राप्ती वगळून					
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेली तिमाही	
豖.		38.88.8080	38.82.2020	39.99.7099	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	
٧.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१,५४२.७४	१०,५५७.४९	१,७१४.००	
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अनन्य साधारण बाबींपूर्व)	१,५८५.६८	३,२७६.९८	१०७.००	
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबी पश्चात)	१,५८५.६८	३,२७६.९८	१०७.००	
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबी				
	पश्चात)	१,५८५.६८	३,२७६.९८	१०७.००	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीकरिता) नफा				
	(करपश्चात) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	१,६६२.४७	३,९६९.६५	(१४.००)	
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)	१४,४००.००	१४,४००.००	१४,४००.००	
9 .	पुर्नमूल्यांकीत राखीव वगळून राखीव	_	_	_	
	(मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार)				
८.	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अवार्षिकीकृत)				
	- मूलभूत आणि सौम्यिकृत	8.80	२.२८	(०.०१)	

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्लुयेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेली तिसरी तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता कंपनीच्या अलिप्त अलेखापरक्षित वित्तीय निष्कर्षाच्य तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे कंपनीच्या तिमाही आणि नऊ माही समाप्तीच्या निष्कर्षाचे संपर्ण विवरण कंपनीची वेबसाई (www.ishwarshakti.com) वर आणि कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर प्रदर्शित

२. वित्तीय निष्कर्ष है ०२ फेब्रवारी. २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीदारे पनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालव मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले. वित्तीय निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित नुसार इंडियन अकांऊटिंग स्टॅण्डर्ड आणि प्रयोज्य असेल त्याप्रमाणे मान्यताप्राप्त लेखापद्धती आणि धोरणानसार तयार करण्यात आले आहेत

एआरएम ॥ शाखा , मुंबई

दूर. : (०२२) २२६५११२८/२९

राखीव किंमत

१,३०,००,०००/-

इसारा अनामत

रक्कम

१३,००,०००/

प्राधिकृत अधिकारी

कॅनरा बँक, एआरएम-॥ शाखा

ई-मेल: cb6289@canarabank.com

स्ट्रीट, मुंबई-४००००१

सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदींसह वाचत

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

बँकच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा सांकेतीक कब्जा घेतला होता त्या तारणी धनकोंकडे

ाहाण/भारग्रस्त असलेल्या खालील स्थावर मिळकती, **मे. लुसिड प्रिंट्स,** इंडस्ट्रियल प्लॉट क्र. ए/२२७

२२८ ट्रांन्स ठाणे क्रिक इंडस्ट्रियल क्षेत्र, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई, जि. ठाणे-४०० ७१०

॥ शाखा ला **रु. ७,७४,९२,७५६.५१** (३१.१२.२०१९ रोजीस अधिक ०१.०१.२०२० रोजीपासून

पुढील व्याज आणि प्रभार) च्या वसुलीसाठी <mark>२३.०२.२०२१ रोजी 'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे</mark>

इसारा अनामत रक्कम २२.०२.२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी **सायं. ५.००** पर्यंत जमा करावी.

प्राधिकृत अधिकाऱ्यांची आगाऊ वेळ ठरवून मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख १२.०२.२०२१.

इअर चे तपशील आणि इतर कागदपत्र सेवा पुरविठादारास <mark>२२.०२.२०२**१ रोजीस किंवा पूर्वी सायं**.</mark>

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com)

मध्ये पुरविण्यात आलेल्या लिंक **'ई–ऑक्शन'** चा संदर्भ घ्यावा किंवा **श्री. प्रदीप पद्मन, मुख्य**

व्यवस्थापक , कॅनरा बँक, एआरएम-॥ ब्रांच, मुंबई (दू. क्र. (०२२) २२६५११२८/२९/ मो. क्र.

७६३९२३६६७०) किंवा श्री. के. एन. पवार, (मो. क्र. ९८३३३००३१२) इमेल आयडी

cb6289@canarabank.com येथे कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा

किंवा सेवा पुरवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेझ-२, गल्फ पेट्रोकेम इमारत

इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन : १२२०१५(द्. क्र.+९१ १२४ ४३०२०२०/ २१/ २२)

२३/ २४, Support@bankeauctions.com; hereesh.gowda@c1india.com येथे संपर्व

ईश्वरशक्ती होल्डिंग्ज ॲण्ड टेडर्स लिमिटेडकरित दिनांक : २ फेब्रुवारी, २०२१ व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ०६९६००५५)

३ रा मजला, कॅनरा बँक इमारत, आदी मर्झबान

HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED

(FORMERLY KNOWN AS MAFATLAL FINANCE COMPANY LIMITED) CIN No. L99999MH1986PLC041277

Regd. Office: 35 A-Wing, Raj Industrial Complex Premises Co-operative Society Limited, Military Road, Marol, Andheri (E), Mumbai - 400 059.

Extract of the Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December 2020									
			Standalone		Consolidated				
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31/12/2020 (Unaudited)	Quarter Ended 31/12/2019 (Unaudited)	Nine Months Ended 31/12/2020 (Unaudited)	Quarter Ended 31/12/2020 (Unaudited)	Quarter Ended 31/12/2019 (Unaudited)	Nine Months Ended 31/12/2020 (Unaudited)		
1)	Total income from Operations and Others	33.09	35.55	80.27	102.51	81.55	243.29		
2)	Net Profit for the Period/Year before Exceptional Items and Tax	13.82	11.79	31.33	45.56	13.70	64.20		
3)	Exceptional Items	60.92	_	60.92	60.92	_	60.92		
4)	Net (Loss) / Profit for the Period/Year after Exceptional Items and before Tax	(47.10)	11.79	(29.59)	(15.36)	13.70	3.28		
5)	Tax Expense	-	_	-	-	_	_		
6)	Net (Loss) / Profit for the Period/Year after Tax	(47.10)	11.79	(29.59)	(15.36)	13.70	3.28		
7)	Other Comprehensive Income (OCI) Remeasurement of Gains / (Losses) on non Current Investments	0.78	(0.28)	1.11	385.39	267.14	757.52		
8)	Total Comprehensive Income for the Period/Year [Comprising profit for the Period/Year (after tax) and other Comprehensive income (after tax)]	(46.32)	11.51	(28.48)	370.03	280.84	760.80		
9)	Paid up Equity Share Capital of Rs. 5 each	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81		
10)	Reserves excluding Revaluation Reserves as per the Audited Balance Sheet	(1,330.51)	(1,264.39)	(1,330.51)	302.85	373.88	302.85		
11)	Earnings per share: (a) Basic	(0.16) (not annualised)	0.04 (not annualised)	(0.10) (not annualised)	(0.05) (not annualised)	0.05 (not annualised)	0.01 (not annualised)		
	(b) Diluted	(0.16) (not annualised)	0.04 (not annualised)	(0.10) (not annualised)	(0.05) (not annualised)	0.05 (not annualised)	0.01 (not annualised)		

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December 2020 are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and www.nseindia.com)

By order of the Board For HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED Sd/-

Director

Place: Mumbai Date: 2nd February 2021

जाहीर सूचना

जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, मी, माझ्या

अशिल **श्रीम. संगाता विश्वास नामजोशी** च्य

वतीने कळवीत आहोत की, तीचे स्वर्गवासी पती

आणि तीने स्वत: फ्लॅट धारक क्र. ३२ सिताडेल

सीएचएस प्लॉट क्र. १५४, आरडीपी-७, सेक्टर ३, चारकोप, कांदीवली (पश्चिम), मुंबई-४०००६७

श्री. नरेंद्रकुमार देवीदास हिंगोल यांच्याकडून जे

हमीचे रजिस्टार बोरीवली, मुंबई चे कार्यालयात

सीरियल क्र. **बीडीआर २/११३९९/२००१**

दस्तावेजा अन्वये नोंदणीकृत **दिनांक** १४/१२/२००१ रोजीचे विक्रीकरिता

करारपत्राद्वारे खरेदी केला. सदर विक्रेत्यांनी सिताडेल

गिएचएस चे सदर फ्लॅट क्र. ३२ मूळ मालक लिंदा मेरी

रेबेल्लो यांच्याकडून हमीचे रजिस्टार, बोरीवली, मुंबई

च्या कार्यालयात दि. १६/०२/१९९६ रोजीचे क्र.

बीडीआर-२/७३३/९६ अन्वये रितसर नोंदणीकृत दि. १६/०२/१९९६ रोजीचे विक्रीकरिता

करारपत्राद्वारे खरेदी केला आणि असे सारखे हरविले

आणि माझ्या अशिलांकडून अथक प्रयत्नांचा शोध

चारकोप पोलीस स्टेशन पोलीस चे वरीष्ठ

निरिक्षकांनी माझ्या अशिलांना वरील दस्तावेज

गहाळा करिता संबंधित शपथपत्र बनविण्यावर

कोणत्याही व्यक्तीस/क्तींना उपरोक्त दस्तावेज

आणि/किंवा परिसर किंवा त्याच्या कोणत्याही

भागासंबंधित किंवा विरोधात कोणताही कब्जा

किंवा दावे असल्यास, कोणताही हक्क, मालकी

हकक किंवा हितसंबंध, गहाण, भार, भाडेपडा,

धारणाधिकार, प्रभार किंवा याशिवाय सारखे

ओळखले जाणाऱ्या लिखित स्वरूपात पुराव्यांच्या

दस्तावेजांसह निम्नस्वाक्षरीकार वकील, मुंबई उच्च

२२/२१२, आरएससी-५०, सेक्टर-५

चारकोप कांदीवली (प), मुंबई-४०००६७ येथे

प्रकाशनाच्या दिनांकापासन १४ दिवसांत कळवावे.

याशिवाय असे दावा किंवा दावे बिनशर्तपणे सोडून

(वकील उच्च न्यायालय)

दिल्याचे आणि त्यागल्याचे समजले जाईल

ठिकाण: मुंबई

दिनांक: **०३.०२.२०२१** सही/-

गयालय, ज्यांचा पत्ता **माही बंगलो, प्लॉट क्र**.

घेऊनही सहजपणे सापडले नाही.

प्रमाणपत्र जारी केले आहे.

SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED SHRIRAM CIN: L6591MM1994PLC079874 Regd.Off.: 1006, 10th Floor, Meadows, Sahar Plaza, Andheri Kurla Road, Mutual Fund

J. B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059. Email ID: srmf@shriramamc.com, Website: www.shriramamc.com

EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

(Rupees in Lakhs **Particulars** Quarter ended Nine Months ended Quarter ended 31-12-2020 31-12-2020 31-12-2019 No. Total Income from Operations 129.84 343.57 91.58 (78.92)Net Profit / (Loss) for the period (36.49)(66.93)(before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (36.49)(78.92)(66.93)(after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (36.49)(78.92)(66.93)(after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (36.49)(78.92)(66.93 [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) Equity Share Capital 600.00 600.00 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) Basic: (0.61)(1.32)(1.12)Diluted: (0.61)(1.32)(1.12)

Note: The above is an extract of the detailed Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the Quarter and Nine Months Ended Unaudited Financial Results are available on the website of BSE Limited www.bseindia.com and on the Company's website www.shriramamc.com.

> FOR SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED Sd/-

Place: Kolkata Date: February 02, 2021 AKHILESH KUMAR SINGH

MANAGING DIRECTOR (DIN No. 00421577)

By Order of the Board of Directors

<u>advanced enzymes</u> ॲडव्हान्स्ड एन्झायम

केनरा बैंक Canara Bank 🛆

सिंडिकेट Syndicate

यांच्याकडून **कॅनरा बँकेचे एआरएम**

आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे' तत्त्वाने विकल्या जातील

मिळकतीचे वर्णन

इंडस्ट्रियल प्लॉट क्र. ए/२२७, ट्रांन्स ठाणे क्रिक इंडस्ट्रियल

क्षेत्र, एमआयडीसी, महापे, नवी मंबई, जि. ठाणे

४००७१०३ येथे स्थित हेडल्बर्ग स्पीड मास्टर, मॉडेल सीडी-

७४-५+एलएक्स-सी फॉर्मेट ऑफसेट प्रिंटीग मशीन, मेक:

बँकेकर्ड कागदपत्र जमा करण्याची तारीख २२.०२.२०२१.

हेडल्बर्ग मलेशीया (जसे आहे जेथे आहे' तत्वाने)

५.०० **पर्यंत** सादर करावेत.

दिनांक : ०२.०२.२०२१

ठिकाण : मुंबई

कार्यालयः ५ वा मजला, 'ए' विंग, सन मॅग्नेटिका, एलअ सर्व्हिस रोड, लुईसवाडी, ठाणे, महाराष्ट्र-४०० ६०४ संकेतस्थळ :www.advancedenzymes.com

टेक्नॉलॉजिज् लिमिटेड

ईमेलः investor.grievances@advancedenzymes फोन: +९१-२२-४१७० ३२००, फॅक्स: +९१-२२-२५८३ ५१५९ सूचना

सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) ायुलेशन्स, २०१५ च्या प्रयोज्य तरतुदी अनुसरून याद्वां सुचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळार्च .. सभा ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि रऊमाहीसाठी अन्य बाबींसह कंपनीच्या अलेखापरिक्षित क्तीय निष्कर्षांना (अलिप्त व एकत्रित) विचारात घेणे व मंजुरी घेण्यासाठी **शुक्रवार, फेब्रवारी १२, २०२१** रोजी ब्हिंडियो कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे. कंपनीचे संकेतस्थळ www.advancedenzymes.com आणि स्टॉक रक्सचेंजसचे संकेतस्थळ म्हणजेच www.bsein dia.com आणि www.nseindia.com यावरही उपलब्ध आहे.

ॲडव्हान्स्ड एन्झायम् टेक्नॉलॉजिज् लि.करिता संजय बसंतानी स्थळ : ठाणे दिनांक : ०२.०२.२०२१

कंपनी सचिव आणि हेड-लिगल



सीआयएन: L74999MH1929PLC001503 नोंदणीकृत कार्यालय: शशिकांत एन. रेडीज मार्ग, घोडपदेव, मंबई - ४०० ०३३. दूर. क्र. ०२२-२३७८७३००.

वेबसाईट : www.ivpindia.com ईमेल : ivpsecretarial@ivpindia.com

सिक्यरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन २९ सहवाचता विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर. २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाही/नऊमाही करिता कंपनीच्या अलेखापरीक्षि वित्तीय अहवाल सह मर्यादित पुनर्विलोकन अहवार इतर बाबींसह विचारविनीमय करणे व त्यांना मान्यता रण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही ऑडिओ-व्हिज्वल माध्यमाद्वारे गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२१ रोजी आयोजित करण्यात येत

कंपनीची http://ivpindia.com वर तसेच स्टॉक एक्सचेंज ची वेबसाईट <u>http://www.bseindia.com</u> http://www.nseindia.com वरही उपलब्ध आहे संचालक मंडळाच्या आदेशान्व आयव्हीपी लिमिटेडकरिता ठिकाण : मंबई निशा कांतीराव

कंपनी सचिव

दिनांक : २ फेब्रुवारी, २०२१

सीआयएनः एल१७११०एमएच१८९२पीएलसी००००८९, **वेबसाईट** : www.standardindustries.com **ई-मेल आयडी** : standardgrievances@rediffmail.com फोन : ६१३९१२१०/६१३९१२१३ फॅक्स: २७७८०१७५

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(रु. लाखांत)

(रु. लाखात)

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

(डी. एच. पारेख)

कार्यकारी संचालक

		एकत्रित						
अनु.			संपलेली तिमाही		संपलेले	संपलेले वर्ष		
क्र		३१ डिसेंबर, २०२०	३० सप्टेंबर, २०२०	३१ डिसेंबर,२०१९	३१ डिसेंबर,२०२०	३१ डिसेंबर,२०१९	३१ मार्च, २०२०	
	į	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२७६.८९	३४३.२८	३९८.७८	८०९.७४	१६२३.४४	२१२२.२६	
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	६१३.७८	(१०६.६०)	(२९२.११)	२४९.७७	(१,६४४.९०)	(४,२१२.२९)	
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	६१३.७८	(१०६.६०)	(२९२.११)	२४९.७७	(१,६४४.९०)	(४,२१२.२९)	
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	६१३.७८	(१०६.६०)	(२९२.११)	२४९.७७	(१,६४४.९०)	(४,०११.९६)	
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	६१३.१३	(१०७.७५)	(२९३.७१)	२४७.५२	(१,६४९.७०)	(४,०१४.९४)	
Ę	समभाग भांडवल	३२१६.४५	३२१६.४५	३२१६.४५	३२१६.४५	३२१६.४५	३२१६.४५	
9	इतर इक्विटी (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)							
۷	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/- चे)(अखंडित आणि खंडीत कामकाजासाठी)*							
	(१) मुलभूत :	0.94	(০.१७)	(०.४६)	٥.۶٥	(२.५६)	(६.२४)	
	(२) सौम्यिकृत :	0.84	(০.१৬)	(٥.४६)	٥.३८	(२.५६)	(६.२४)	

🍍 ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिन्यांसाठी, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आणि ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिन्यांसाठी ईपीएस अवार्षिक

अलिप्त तत्त्वावरील वित्तीय तपशील खालीलप्रमाणे

		अलिप्त						
अनु. क्र	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले नऊ महिने		संपलेले वर्ष	
		३१ डिसेंबर, २०२०	३० सप्टेंबर, २०२०	३१ डिसेंबर,२०१९	३१ डिसेंबर,२०२०	३१ डिसेंबर,२०१९	३१ मार्च, २०२०	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ)	१७७.९३	२२९.५४	३३४.६३	४१२.७२	१२६४.६८	१६७६.६९	
2	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	६०२.०६	(१७०.०७)	(२६९.०९)	१०४.६०	(१,७१२.९१)	(४,२९२.२०)	
ş	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	६०२.०६	(१७०.०७)	(२६९.०९)	१०४.६०	(१,७१२.९१)	(४,०९१.८७)	
8	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक	६०१.५६	(१७१.०७)	(२७०.५९)	१०२.८०	(१,७१७.४१)	(४,०९४.१३)	
	उत्पन्न (करोत्तर) धरून)							

वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने २ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजूर केले आणि ते कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षिकांच्या मर्यादित पुनर्विलोकनाअधीन होते

वरील वित्तीय निष्कर्षांना वेळाेवेळी सुधारित कंपनीन (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रूल्स सहवाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस (''इंडएएस'' असा उल्लेख) च्या अनुषंगाने बनवले आहे. गुंतवणुकांच्या धारण रकमांवर कोव्हीड-१९ शी संबंधित साथरोगापासून उद्भव् शकणाऱ्या परिणामांचा विचार कंपनीने केला आहे. कोव्हीड-१९ साथरोगाने कंपनीच्या टेक्सटाईल ट्रेडिंग व्यवसायावर परिणाम झाला आहे. अंतर्गत आढावा घेतल्यानंतर, मिळकत, प्लांट आणि उपकरणे, कर्जदार, कर्जे आणि अग्रिमा, उपकंपन्यांतील गुंतवणुकांसह तिच्या मालमत्तांच्या धारण रकमेवर कोणताही लक्षणीय परिणाम न होण्याची व्यवस्थापनाला अपेक्षा आहे. एक कार्यरत कंपनी म्हणून राहण्याचा व जेव्हा केव्हा भागवायची वेळ येईल

तेव्हा दायित्वे निभावण्याचा व्यवस्थापनाला विश्वास आहे. टॅक्सेशन लॉज (अमेंडमेंट) ऑर्डिनन्स, २०१९ मार्फत भारत सरकारने घोषित केलेल्या आयकर अधिनयम, १९६१ च्या कलम ११५ बीएए च्या अनुषंगाने, कंपनीकडे संचित मॅट क्रेडिट च्या तोट्यासह कमी दर दराकडे जाऊन त्याचवेळी काही कर सवलती सोडून देण्याचा मागे न जाता येणारा पर्याय आहे. न वापरलेल्या मॅट क्रेडिट मुळे चालू वर्षात कंपनीने हा पर्याय वापरलेला नाही.

कंपनीने आधीच्या वर्षी रु. ५९६९.८२ लाख (उपार्जित व्याज समाविष्ट) चे असुरक्षित कर्ज स्टॅण्डर्ड सॉल्ट वर्क्स लिमिटेड (एसएसडब्ल्युएल) ला दिले ते समभागामध्ये रूपांतरित करण्यात आले. अशा हस्तांतरणानंतर एसएसडब्ल्युएल चे नेट वर्थ पॉझिटिब्ह बनले आहे आणि कालावधीत तसेच आहे.

पुढे सॉल्ट पॅनसाठी भाडेपड्डा धारक हक्कांमधील गुंतवणुकीच्या लाँग टर्म स्ट्रॅटेजिक नेचर आणि उपकंपन्या ज्या सिम्निफिकंट लिज्ड सॉल्ट पॅनपासून सॉल्ट निर्मिती करतात यांचा ग्रोथ प्रॉस्पेक्टस् पाहता गुंतवणुकीच्या मुल्यातील घटीसाठी तरतूद् या ठिकाणी आवश्यक कंपनीने गुंतवणूकदारांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ईमेल आयडी म्हणजेच standardgrievances@rediffmail.com तयार केला आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेली तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता वित्तीय निष्कषाँचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.standardindustries.com वर आणि स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर सध्दा उपलब्ध आहे. मागील वर्ष/कालावधीसाठी संलग्न आकडेवारी आवश्यक तेथे पुनर्गठीत/पुनरीचत करण्यात आली आहे.

दिनांक : २ फेब्रुवारी, २०२१ E M